Godrej Properties Limited Regd. Office: Godrej One, 5th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai – 400 079. India

Tel.: + 91-22-6169 8500 Fax: + 91-22-6169 8888

Website: www.godrejproperties.com

CIN: L74120MH1985PLC035308

September 03, 2020

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Ref: Godrej Properties Limited

BSE - Script Code: 533150, Scrip ID: GODREJPROP

BSE- Security ID: 782GPL20 - Debt Segment

NSE - GODREJPROP

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication – Record date intimation

Pursuant to Regulation 30 with Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed e-copies of the newspaper advertisement in respect of Record Date intimation for payment of interest and redemption of 5,000 Unsecured Listed Rated Redeemable Non- Convertible debentures Series-I of face value Rs. 10,00,000/- each aggregation to Rs, 500 crore issued on private placement basis.

This is for your information and records.

Yours truly,

For Godrej Properties Limited

Surender Varma Company Secretary & Chief Legal Officer

Enclosed as above



Godrej Properties Limited

CIN: L74120MH1985PLC035308

Registered Office: Godrej One, 5th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, ikhroli (East), Mumbai - 400 079 **Tel No:** + 91 22 6169 8500 **Fax No:** + 91 22 6169 8888 Email: secretarial@godrejproperties.com; Website: www.godrejproperties.com NOTICE

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and Regulation 60 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Company has fixed Thursday, September 10, 2020, as the Record Date for payment of interest and redemption of 5,000 Unsecured Listed Rated Redeemable Non- Convertible debentures Series-I of face value Rs. 10.00.000/-

each aggregation to Rs, 500 crore issued on private placement basis. For Godrei Properties Limited

Date: September 01, 2020 Place: Mumbai

Company Secretary & Chief Legal Officer

Surender Varma

rawedge' RAW EGDE INDUSTRIAL **SOLUTIONS LIMITED**

CIN: L14219MH2005PLC240892

Registered office: Office No. A-9, B-1/04-05, Ground Floor, B Wing, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai, Mumbai City, 400072 MH M: +91 7226996805 | Email: info@rawedge.in | Website: www.rawedge.in

PUBLIC NOTICE -16TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 16TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the members of RAW EGDE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED ('the Company') will be held on Wednesday, the 30th day of September, 2020 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company will send the Notice of the 16th AGM along with its Annual Report 2019-20 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM along with the annual report has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The company has appointed National Securities Depository Limited (NSDL) to provide its virtual platform for conducting the company's AGM through VC/ OAVM.

The Annual Report of the company for the financial year 2019-20, inter alia, containing the notice of the AGM is available on the company's website at www.rawedge.in and also on the stock exchange website at www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

BOOK CLOSURE NOTICE AND E-VOTING All the shareholders of the company are informed that the member's register of the company will be closed from Thursday 24th September, 2020 to Wednesday 30th September, 2020 (both day inclusive) for the purpose of AGM. The Cut off date for providing E-voting is 23rd September,

All the members are hereby informed that:

- . Electronic copies of the Notice of AGM have been sent to all the members whose email IDs are registered withthe Company/ Depository Participant(s). The same is available on Company's website www.rawedge.in. The dispatches of Notice of AGM have been completed. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 23rd September 2020, may cast their vote electronically on the business set out
- in the Notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than the venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that: The Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by
- ii. The remote e-voting shall commence on Sunday, the 27th day of September, 2020 at 9:00 hrs.;
- iii. The remote e-voting shall end on Tuesday, the 29th day of September, 2020 at 17:00
- iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 23rd September, 2020.
- v. Any person, who acquires shares of the company and become member of the company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23rd September, 2020 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting
- then existing user ID and password can be used for casting vote vi. Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of
- remote e-voting as well as voting at the AGM as instruction mention in Notice of AGM. vii. In case of any queries or issued regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help

section or write an email to evoting@nsdl.co.in. For Raw Egde Industrial Solutions Limited

Shaunakbhai Soni

Company Secretary & Compliance Office

Date: 02/09/2020

VIP CLOTHING LIMITED

CIN: L18101MH1991PLC059804 legistered office: C-6, Road No. 22, MIDC, Andheri (East), Mumbai-400 093

Phone No.: +91 22-2825 7624; **Fax No. :** +91 22-2837 1023 NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) (

e Company will be held on Thursday, 24th day of September, 2020 a 11.30 a. m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility without the physical presence of the Members a a common venue, to transact the business as set out in the Notice of the AGM. In view of the prevailing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ('MCA') has vide its Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020 (hereinafter referred as "MCA Circulars") read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, has llowed companies to conduct their AGM through VA or OAVM, in compliance with the said circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 (as amended)(the "Act") and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended (the "Listing Regulations").

n accordance with the said MCA Circulars, the Notice convening the AGM alongwith the Annual Report including Audited Financial Statemen for the financial year ended March 31, 2020, has been sent only through mails to those Members whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent (the "RTA") i.e. M/s. Link Intime India Private Limited ("LIIPL") or the Depository Participant(s) and holding equity shares of the Company as on August 28, 2020. The Notice alongwith the Annual Report are available on the Company's Website .e. www.vipclothing.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of LIIPL at

https://instavote.linkintime.co.in. Members are also informed hereby that:

- Pursuant to Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide e-Voting facilities through LIIPL to its Members, i respect of the businesses to be transacted at the AGM. The manner and instructions to cast votes through remote e-Voting as well as through e-Voting system during the Meeting have been provided alongwith the
- The business set out in the notice shall be transacted through e-Voting only. The Members, whose names appear in the Register of Member or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Thursday, September 17, 2020 being the cut-off date, shall be entitled to avail the e-Voting facility. Once the vote(s) on Resolution(s) are casted by the Members, the same can not be changed subsequently. The remote e-Voting period will commence on Monday, September 21, 2020 at 10.00 a.m. and end on Wednesday, September 23, 2020 at 5.00 p.m. thereafter, the e-Voting module shall be disable by the LIIPL. A person who is not a Member as on the cut-off date i.e. Thursday, September, 17, 2020, should treat the Notice for information purpose only.
- Members attending the AGM, who have not cast their votes by remove e-Voting, shall be eligible to exercise their voting rights during the AGM through e-Voting system via https://instavote.linkintime.co.in
- Members who have exercised their voting rights by remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM through VC or OAVM but shall not be entitled to cast their votes again during the AGM.
- Any person, who acquires equity shares of the Company and becomes a Member after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date, i.e. September 17, 2020 may obtain the login id and password for e-Voting, by sending a request at enotices@linkintime.co.in, however if a person is already registered with LIIPL for e-voting then existing user id and password can be used fo
- In case of any queries / grievances relating to e-Voting. Members may refe to "Frequently Asked Questions ("FAQ") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkimtime.co.in or call on:- Tel: 022-49186000 Members may also write to the Company Secretary of the Company a investor.relations@viporg.com
- Notice is hereby also given that pursuant to Section 91 of the Act, and Regulations 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, September 17, 2020 to Thursday, September 24, 2020 (both days inclusive) for the purpose of 30th AGM.

Date: 01st September, 2020

Place: Mumbai

For VIP Clothing Limited

Sunil J. Pathare Chairman and Managing Director



SUNDARAM MULTI PAP LIMITED

CIN: L21098MH1995PLC086337 R.O.: 5/6, Papa Industrial Estate, Suren Road, Andheri East, Mumbai: 400093, Maharashtra, India. Tel No.: 022 6760 2200, Fax No.: 022 6760 2244, Email: info@sundaramgroups.in, Website: www.sundaramgroups.in

26th Annual General Meeting

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the Members of the Sundaram Multi Pap Limite (Company) will be held on Wednesday, September 30, 2020 at 11:30 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in conformity with the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs, SEBI and Government of India.

The Notice of Notice of the 26th AGM, procedure and instructions for e-voting and Annual Report for Financial Year 2019-20 in accordance with the applicable regulatory requirements, will be sent through electronic mode to those members whose email ID are registered with the Company/Depositories. The notice of 26th AGM and Annual Report for 2019-20 is also available on the website of the Company at https://www.sundaramgroups.in/investors and on the website of https://www.evoting.nsdl.com and the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited, and National Stock Exchange of India Limited, at https://www.bseindia.com and https://www.nseindia.com/respectively.

In terms of section 108 of the act and rules made thereunder, businesses to be transacted at the 26th AGM will be transacted through remote e-voting (prior to the AGM) and also e-voting during the AGM for which the Company has engaged NSDL for facilitating voting through electronic means, as the authorized e-Voting's agency. The facility of casting votes by a membe using remote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by NSDL.

Member who have not registered their email ID and wish to participate in the AGM or cast their votes through e-voting may obtair their user ID and password by registering their email id by writing email to company at bhavesh@sundaramgroups.in or members may also send email to NSDL at evoting@nsdl.co.in together with scanned copy (1) signed request letter mentioning their name and DP ID & Client ID or Folio Number (2) Share Certificate/self-attested client master or consolidated demat account statement (3) self-attested PAN Card and (4) self-attested address proof.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Listing Regulation the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from September 24, 2020 to

eptember 30, 2020 (both days inclusive). For Sundaram Multi Pap Limited

Date: 03-09-2020 Place: Mumbai Amrut P. Shah Chairman & Managing Director

भोपाल विकास प्राधिकरण

विज्ञापन क्र. 4286/राजस्व/भोविप्रा/20

लायर्स चेम्बर योजना में चेम्बर/केन्टीन/पेन्ट्री विक्रय हेतु उपलब्ध

भोपाल विकास प्राधिकरण की लॉयर्स चेम्बर योजना के अंतर्गत निम्नलिखित तालिका के अंतर्गत यथावर्णित चेम्बर / इकाईयों के व्ययन हेत् बोली आमंत्रित की जाती है। उपलब्ध चेम्बर्स, केन्टीन / पेन्ट्री के विवरण निम्नानुसार है:-योजना के पूर्ण होने की दिनांक 30.04.2016

| | क्र. | चेम्बर्स/ इकाईयों का विवरण | चेम्बर्स/ इकाईयों का उपयोग | अनुमानित क्षेत्रफल वर्गमीटर में | आरक्षण की श्रेणी यदि आरक्षित हो | चेम्बस/ इकाईयों का आरक्षित मृल्य | 30 वर्ष की लीज पर | वाषिक भाड़ा भू-भाटक | निक्षेप (पंजीयन राशि) (रूपये में) |
|---|------|-------------------------------|----------------------------------|---------------------------------------|---------------------------------------|--|----------------------|------------------------|---|
| H | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 |
| | 1. | 229 | अधिवक्ता चेम्बर | 7.50 | अधिवक्ता हेतु आरक्षित | 8,73,180/- | लीज पर | 6496/- | 87,318/- |
| Г | 2. | 348 | अधिवक्ता चेम्बर | 10.95 | '' | 11,47,359/- | लीज पर | 9485/- | 1,14,735/- |
| | 3. | 218 | अधिवक्ता चेम्बर | 10.77 | '' | 12,53,886/- | लीज पर | 9329/- | 1,25,388/- |
| | 4. | 125 | अधिवक्ता चेम्बर | 7.50 | '' | 9,70,200/- | लीज पर | 6496/- | 97,020/- |
| | 5. | 232 | अधिवक्ता चेम्बर | 10.95 | '' | 12,74,843/- | लीज पर | 9485/- | 1,27,484/- |
| L | 6. | केन्टीन/पेन्ट्री | केन्टीन/पेन्ट्री | 110.28 | अनारक्षित | 1,62,12,630/- | लीज पर | 95,530/- | 16,21,263/- |
| | | | | | | | | | |

इच्छुक व्यक्ति अपेक्षित बोली प्रपत्र प्राधिकरण कार्यालय से दिनांक 01.09.2020 से दिनांक 15.09.2020 तक साथ 5.00 बजे तक रूपए 500/- का बैंक ड़ाफ्ट / नग्द राशि जमा कर क्रय कर सकते है। बोली लगाने वालों को अधिमृत्य राशि की 10 प्रतिशत का डी.डी. प्रतिभृति राशि जमा करनी होगी। जो भोपाल विकास प्राधिकरण के नाम पर देय होगी। बोलियों को प्रस्तुत करने की अंतिम तिथि दिनांक 17.09.2020 को दोपहर 1.00 बजे तक होगी। प्रस्तुत बोली दोपहर 1.30 बजे दिनांक 17.09.2020 को प्राधिकरण मुख्यालय में खोला जायेगा।शेष नियम एवं शर्ते आवेदन पत्र के अनुसार होगी। चेम्बर मूल्य की शेष राशि 01 माह में देय होगी। किसी भी विवाद की रिथति में अंतिम निर्णय माननीय अध्यक्ष भोपाल विकास प्राधिकरण का मान्य होगा।

> भोपाल विकास प्राधिकरण, भोपाल अधिक जानकारी के लिए सम्पर्क करें-

प्रगति भवन, प्रेस कॉम्पलेक्स, जोन-।, एम.पी. नगर, भोपाल ४६२०११ (म.प्र.) दूरभाष : 0755-2701836/37/38, 2557273 / 2557276 Email : info@bda.org.in www.bda.org.in



IDBI BANK LIMITED

CIN: L65190MH2004G0I148838 Regd. Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai-400 005. Phone: (022) 66552779, e-mail: idbiequity@idbi.co.in, website: www.idbibank.in

NOTICE

IDBI BANK LIMITED - EQUITY (Lot No: 343)

Notice is hereby given that the certificate(s) in respect of the under mentioned shares of the IDBI Bank Limited has/have been /misplaced and the holders of the said shares has/have applied to IDBI Bank Limited for issue of Duplicate Share Certificate(s)

| | | | SHARE CERTIFICATES | | | |
|-----------------------------------|-----------|-------------------------|--------------------|-----------|-----------|-----|
| S. NO. FOLIO NO. NAME/JOINT NAMES | | NAME/JOINT NAMES | CERTIFICATE | DISTIN | NO. OF | |
| | | NO(S) | FROM | ТО | SHARES | |
| 104147 | IDB120711 | VIJAYA PANDURANG AVHAD | 2669614 | 537116501 | 537116600 | 160 |
| | | SUNANDA PANDURANG AVHAD | | 823623521 | 823623580 | |
| 104148 | IDB220472 | USHA DEVI | 2749604 | 547092601 | 547092700 | 160 |
| | | SHRI BHAGWAN CHOUDHARY | | 831304901 | 831304960 | |
| 104149 | IDB319976 | SHIRISH KADAM | 2853540 | 657073001 | 657073100 | 160 |
| | | | | 824337341 | 824337400 | |
| Total: 03 | | | | | | 490 |

Any person who has/have claim/objection in respect of the said shares should communicate to the Regd. Office or to the Registrar's Office at the address given below within seven days from the date of this advertisement failing which the bank will proceed to issue Duplicate Share Certificate(s) after expiry of seven days.

Registered Office:

Place: Mumbai

(n) IDBI BANK

IDBI Bank Limited Board Department IDBI Tower, 22nd Floor, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai - 400 005.

Registrar: **K**FINTECH

Kfin Technologies Private Limited Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032.

For IDBI Bank Limited Date: September 03, 2020 Company Secretary

Helpline: 1800 - 3454001, 040 - 67162222 Fax No: 040 - 23420814 Website: www.kfintech.com

State Bank of India

BRANCH-SARB THANE (11697):- 1st Floor, Kerom, Plot No 112, Circle Road No 22, Wagle Industrial Estate,

Thane W 400604, E- mail ID of Branch: sbi.11697@sbi.co.in, Landline No. (Office):- 022-25806861, **E-AUCTION SALE NOTICE**

SALE OF MOVABLE & IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECON-STRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possession of the following properties u/s 13(4) of the SARFAESI Act. Public at large is informed that e-Auction (under SARFAESI Act, 2002) of the charged property/ies in the below men-tioned cases for realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and

| WHATEVER THERE IS and on the terms and conditions specified hereunder. | | | | | | | |
|--|--|---|--|--|--|--|--|
| Name of Account / Borrower & Address | Name of Proprieor / Patners/ Guarantors/Owner of property, etc | Amount Outstanding | | | | | |
| 1) Late Prakash Shankareppa Lingoji. Legal heirs: Mrs Prema Prakash Lingogi, Wife of Late Mr Prakash Lingogi, C/o Mr Nagappa Shivappa Pattan, Mangalwar Peth, Banhatti 587311,Tal: Jamkhandi Dist: Bagalkot, State Karnataka (M-9448765461 / 9036079701) 2) 403,B-11, Safal Complex, Sector 19 A, Nerul East ,Navi Mumbai 400706 | 3) Flat No 103, 1st floor Orchid Residency, Building No 7, Survey No 1/6,1/10, 1012, Harigram,Panvel, Navi Mumbai 410206 Adm 33.46 sq mtrs +5.58 sq mtrs FB 4) Basav Nagar, Near Vaibhav Theater, City Banhatti, Dist Bagalkot, Karnataka-587311 | Rs 17,94,874/- (Rupees Seventeen Lakhs Ninety Four Thousand Eight hundred Seventy Four only) as on 05.12.2015 with further interest, cost, etc thereon. Demand Notice date: 05.12.2015. | | | | | |
| Property No. 01 - Flat No. 103 1st Floor, "Orchid Residency", Ruilding No. 7, Survey No. 1/6, 1/10, 1012, Harigram | | | | | | | |

Panvel, Navi Mumbai 410 206. Carpet area: 33.46, Status of Possession: Physical

Date & Time of e-Auction = Date: 23.09.2020 Time: From 10.00 a.m. To 11.00 a.m with unlimited extensions of 5

Reserve Price (Rs.): Rs.19,50,000.00

[*Note : Claims of Past dues (which are not included in Bid amount) – Builder Dues of Rs.1.88 lakhs as per builder's mail dated 26.07.2017.

Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price i.e. Rs.1,95,000.00

Bid Increment Amount = Rs.10,000.00

21.09.2020 up to 5.00 p.m. Date & Time of inspection of the properties: 18.09.2020 from 11.00 a.m to 1.00 p.m Contact No - Raiashri Bhagat 8879616009

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. on or before

drawn on any Nationalized or Scheduled Bank.

Terms and Conditions of the E-auction are as under: 1. E-Auction is being held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS" and will be conducted "On Line". The auction will be conducted through the Bank's approved service provider https://sbi.auctiontiger.net. M/s. E-Procurement Technologies Limited-Auction Tiger E-Auction Tender Document

containing online e-Auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available in https://sbi.auctiontiger.net. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the in-tending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the

bank. The property is being sold with all the existing and future en-cumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT in the Account No 31049575155, SARB Thane Payment Account with State Bank of India A/c (Unit Name), IFSC Code: SBIN0001053 or by way of demand draft drawn in favour of State Bank of India A/c (unit name), SARB THANE, 11697 (Name of the Branch)

Bidders shall hold a valid Digital Signature Certificate issued by competent authority and valid email ID (e-mail ID is absolutely neces-sary for the intending bidder as all the relevant information and allotment of ID & password by M/s. E-Procurement Technologies Lim-ited-Auction Tiger (vendor name) may be conveyed through e-mail).

- The intending bidder should submit the evidence for EMD deposit like UTR number along with Request Letter for participation in the E- auction, self- attested copies of (i) Proof of Identification (KYC) viz. Voter ID Card/ Driving License/ Passport etc.,(ii) Current Ad-dress-Proof for communication, (iii) PAN card of the bidder, (iv) valid e-mail ID, (v) contact number (Mobile/Landline) of the bidder etc. to the Authorized Officer of STATE BANK OF INDIA, Stressed Assets Recovery Branch, 1st Floor, Kerom, Plot No A-112, Wagle Indus-trial Estate, Circle Road No 22, Thane West, 400604 on or before 21.09.2020 upto 5.00 p.m.. Scanned copies of the original of these documents can also be submitted to e-mail Id of
- Names of the Eligible Bidders, will be identified by the STATE BANK OF INDIA, Stressed Assets Recovery Branch to participate in online e-auction on the portal https://sbi.auctiontiger.net. M/s. E-Procurement Technologies Limited-Auction Tiger will provide User ID & Password after due verification of PAN of the Eligible Bidders.
- It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.
- The e-Auction/bidding of above properties would be conducted exactly on the scheduled Date & Time as mentioned against each property by way of inter- se bidding amongst the bidders. The bidder shall improve their offer in multiple of the amount mentioned under the column "Bid Increment Amount" against each property. In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes. The bidder who submits the highest bid amount (not below the Reserve Price) on closure of e-Auction process shall be declared as Successful Bidder and a communication to that effect will be is-sued through electronic mode which shall be subject to approval by the Authorised Officer/ Secured Creditor.
- The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuc-cessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, immediately (i.e. on the same day or not later than next working day) on acceptance of bid price by the Author-ised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale or within such extended period as agreed upon in writing and solely at the discretion of the secured creditor. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of prop-erty/amount.
- 10. The prospective qualified bidders may avail online training on e-Auction from M/s.E-Procurement Technologies Limited-Auction Tiger (Name of the Vendor) prior to the date of e-Auction. Neither the Authorised Officer/ Bank nor M/s.E-Procurement Technologies Limited-Auction Tiger (Name of the Vendors) will be held responsible for any Internet Network problem/Power failure/ any other tech-nical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are techni-cally well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction event.
- 11. The purchaser shall bear the applicable stamp duties/ additional stamp duty/ transfer charges, fee etc. and also all the statutory/non-statutory dues, taxes, rates, assessment charges, fees etc. owing to anybody.
- 12. The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage with-out assigning any reason there for.
- 13. The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other name(s). Where the sale price of the property is above Rs 50.00 lacs, the auction purchaser, has to deduct 1 % of the sale price as TDS and remit to Income Tax Department as per Sec. 194 IA of the Income Tax Act and only 99 % of the sale price has to be remitted to the Bank. The Sale Certificate will be issued only on receipt of Form No 26 QB and challan for having remitted the TDS. Certificate of TDS on Form 16B to be submitted to the Bank subsequently
- 14. The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and En-forcement of Security Interest Act, 2002.
- 15. This publication is also fifteen days notice required under the Securitization Interest (Enforcement) Rules, 2002 to the above bor-rower/guarantor/legal heirs. Date: 03.09.2020

Authorized Officer Place: THANE State Bank of India

France Branch Office: ICICI Bank limited, SP-24, Ambattur Industrial Estate, Chennai-600058

PUBLIC NOTICE - TENDER CUM AUCTION FOR SALE OF SECURED ASSET [See proviso to rule 8(6)]

Notice for sale of immovable assets

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which

| has | been taken by the Autho | rised Officer of ICICI Home Finance Company Ltd. will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", as per the brief p | oarticulars give | n hereunder; | | |
|--|--|--|--|---|---|---|
| Sr. No | | Details of the Secured asset(s) | Amount Outstanding | Reserve Price | Date and Time of | Date & Time of |
| NO | Borrowers/ Guarantors/ Loan Account No. | with known encumbrances, if any | Outstanding | Earnest Money Deposit | Property Inspection | Auction |
| (A) | (B) | (C) | (D) | (E) | (F) | (G) |
| 1. M/s. Ashapura Garments Ltd No.311, 3rd Floor, Navyug Ind Esate, T J Road, Sewree (W) Mumbai- 400015 (Borrower) Mr. Sanjay Parmanand Vyas, Mr. Sandeepkumar Ramesh Vedant, Mr. Mehul | | Flat No – 1603 Property-2 Schedule All Those Piece S And Parcel Of Land Measuring 38161.17 Sqft (3545.26 Sqmts) Situated In Survey No 82/4 Part,84/4a Part ,84/3a Part, 84/3b Part 84/1a Part And 84/1b Part In Senthamangalam Village, Chengelpet Taluk Kancheepuram District Tamil Nadu And Bounded On The North By: Lands Comprised In Survey No 84/1a Part, 84/3a Part, 84/3b Part ,84/4a Part And 82/4 Part South: Land Comprised In Survey No 84/1b Part, 84/3a Part, 84/3b Part ,84/4b Part & Amp; 82/4 Part East: Land Comprised In Survey No 82/4 Part West: Land Comprised In Survey No 84/1b Part And 84/1a Part All Situated Within The Registration Sub-District Of Chengelpet Join Ii In The Registration District Of Chengelpet Schedule B An Undivided Share Of The Land Measuring 177 Sq Ft. (16.44 Sq Mtrs) In Schedule "A" Property Apartment Bearing No 1603 Situated On 16th Floor In Block Ii, In The Building Named As 'Windsor' In Hiranandani Palace Gardens With A Built Up Area Measuring About 1415 Sq Ft., Along With A Share In The Common Area Measuring About 444 Sq Ft And Both Totaling 1859 Sq Ft Together With 2 Covered Car Park/S Built By The Developer On The Schedule A Property | Rs. 4,56,17, 884.51/- (as on August 14, 2020) | Rs. 52,37,000/- Rs. 5,23,700/- | September 14, 2020 from 10:00 AM to 11:00 AM | October 06, 2020 from 10:00 AM to 11:00 AM |
| | Rameshchandra Gor (Co-Borrowers) Loan Account Number NHMUM00000794777 | Flat No -202 Property 3-Schedule A All Those Piece S And Parcel Of Land Measuring 27567.68 Sqft (2561.099 Sqmts) Situated In Survey No 84/8 Part, 84/9 Part, 78/9a Part, 78/9b Part & 79/2 Part And 79/1 Part Part In Senthamangalam Village Chengelpet Taluk Kancheepuram District Tamil Nadu Which Is Delineated And Marked In The Plan Of Schedule A Property Annexed Hereto And Bounded On The North: Land Comprised In Survey No 84/9 Part And 84/8 Part South: Land Comprised In Survey No 78/8 Part ,79/2 Part East: Land Comprised In Survey No 84/9 Part ,79/1 Part ,79/2 Part West: Land Comprised In Survey No 78/9 Part , 78/9bpart 78/9a Part 84/9 Part All Situated Within The Registration Sub-District Of Chengelpet Join Ii In The Registration District Of Chengelpet Schedule B An Undivided Share Of Land Measuring 459 Sq Ft (42.64 Sq Mtrs.) In Schedule A Property Apartment Bearing No 202 Situated On The 2nd Floor In The Building Known As 'Hampton' In Hiranandani Palace Gardens With A Built Up Area Measuring About 2289 Sq Ft. Along With Ashare In The Common Area Measuring About 515 Sq Ft And Both Totaling 2804 Sq Ft. Together With 2 Covered Car Park/S Built By The Developer On The Schedule A Property. | | Rs. 75,50,000/- Rs. 7,55,000/- | September 14, 2020 from 11:00 AM to 12:00 Noon | October 06, 2020 from 11:30 AM to 12:30 PM |
| | | Flat No – 203 Property 4 -Schedule A All Those Piece S And Parcel Of Land Measuring 27567.68 Sqft (2561.099 Sqmts) Situated In Survey No 84/8 Part, 84/9 Part, 78/9a Part, 78/9b Part & 79/2 Part And 79/1 Part Part In Senthamangalam Village Chengelpet Taluk Kancheepuram District Tamil Nadu Which Is Delineated And Marked In The Plan Of Schedule A Property Annexed Hereto And Bounded On The North: Land Comprised In Survey No 84/9 Part And 84/8 Part South: Land Comprised In Survey No 78/8 Part ,79/2 Part East: Land Comprised In Survey No 84/9 Part ,79/1 Part ,79/2 Part West: Land Comprised In Survey No 78/9 Part , 78/9bpart 78/9a Part 84/9 Part All Situated Within The Registration Sub-District Of Chengelpet Join Ii In The Registration District Of Chengelpet Schedule B An Undivided Share Of Land Measuring 459 Sq Ft (42.64 Sq Mtrs.) In Schedule A Property Apartment Bearing No 203 Situated On The 2nd Floor In The Building Known As 'Hampton' In Hiranandani Palace Gardens With A Built Up Area Measuring About 2289 Sq Ft. Along With A Share In The Common Area Measuring About 515 Sq Ft And Both Totaling 2804 Sq Ft. Together With 2 Covered Car Park/S Built By The Developer On The Schedule A Property. Date of Possession 04.03.2019 | | Rs. 75,50,000/- Rs. 7,55,000/- | September 14, 2020 from 11:00 AM to 12:00 Noon | October 06, 2020 from 01:30 PM to 02:30 PM |

The online auction will be conducted on website (URL Link-www.disposalhub.com) of our auction agency M/s NexXen Solutions Private Limited. The Mortgagors/ noticee are given a last chance to pay the total dues with The online auction will be conducted on website (URL Link-www.disposainub.com) of our auction agency wis Nexxen Solutions Private Limited. The Morgagors/ noticee are given a last chance to pay the total dues with further interest till October 05, 2020 before 05:00 PM else these secured assets will be sold as per above schedule.

The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank limited, SP-24, Ambattur Industrial Estate, Chennai-600058 and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before October 05, 2020 before 05:00 PM along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank limited, SP-24, Ambattur Industrial Estate, Chennai-600058 on or before October 05, 2020 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/Scheduled Bank in favour of "ICICI Home Finance company Limited" payable at Chennai-For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 7550214251/9500072650 or M/s NexXen Solutions Private Limited on 9810029926/01244233933 Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited. have also been engaged for facilitating the sale of this property.

Authorized Office Date: 03.09.2020 **ICICI Home Finance Company Limited** Place: Mumbai

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड

सीआयएनः एल६५९९०एमएच१९३३पीएलसी००१९९८ नोंद. कार्यालय : राजबहादुर मॅन्शन, २ रा मजला, २८, बी.एस. मार्ग, मुंबई-१ टेलिः (+९१) २२-४३२५०१००, फॅक्सः (+९१) २२-२२६५११०५ ईमेलः iitl@iitlgroup.com संकेतस्थळ :www.iitlgroup.in सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ अन्वये कंपनीच्या संचालव मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजीस संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेऊन आणि मंज् करण्यासाठी शुक्रवार, सप्टेंबर ११, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

मंडळ सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.iitlgroup.in आणि कंपनीचे शेअर्स सूचीबध्द असलेल्या स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com यावरही उपलब्ध असणार आहे.

इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड करिता

स्थळ : मुंबई दिनांक : ०१/०९/२०२० सीईओ आणि कंपनी सचिव

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE THIRTY SECOND ANNUAL GENERAL MEETING OF THE OF HMG INDUSTRIES LIMITED WILL BE HELD AT THE REGISTERED OFFICE OF THE COMPANY C-21/6, TTC INDUSTRIAL AREA MIDC. PAWNE VILLAGE. NAVI MUMBAI-400703 ON WEDNESDAY. 30TH SEPTEMBER, 2020 AT 10 A.M. TO TRANSACT THE FOLLOWING BUSINESSES: **ORDINARY BUSINESS:**

1. To receive, consider and adopt the Audited Profit & Loss Account for the financia year ended 31st March 2020 and the Balance Sheet as at 31st March 2020 with the Reports of the Auditors' and Directors' thereon

2. To considered appointment of Director in place of Mr. Edgar Kamath (DIN 02465890), who retires by rotation, and being eligible, offers himself for re

3. Re-Appointment of Statutory Auditors of the Company

To consider and, if thought fit, to pass the following resolution as an Ordinary Resolution:

"RESOLVED THAT pursuant to the provisions of Section 139 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") and the Companies (Audit and Auditors) Rules, 2014, as amended from time to time, M/s N..S Gokhale & Co. Chartered Accountants, (Firm Registration No. 103270W), retiring Auditor of the Company be and is hereby re-appointed as Statutory Auditors of the Company, to hold office from the conclusion of this Annual General Meeting ("AGM") till the conclusion of the Annual General Meeting to be held for the year 2025, at such remuneration in addition to service tax, reimbursement of all out-of-pocket expenses in connection with the audit of the accounts of the Company, as may be nutually agreed between the Board of Directors of the Company and the Auditors." Registered Office:

C-21/6,TTC Industrial Area, MIDC, Pawne Village Navi Mumbai-400703 Place : Navi Mumbai Date: 20th August, 2020

By Order of the Board of Directors

Edgar Kamath Director DIN:02465890

भारत ॲग्री फर्ट ॲण्ड रिॲल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ३०१, ३ रा मजला, हबटाऊन सोलारिस एन. एस. फडके मार्ग, गोखले ब्रिजजवळ, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०००६९, **ईमेल** : bfilshivasi@gmail.com, वेबसाईट : www.bharatrealty.co.ii फोन क्र. (९१-०२०) ६१९८०१००/२६८२०४९०, फॅक्स क्र. (९१-०२०) २६८२०४९८ सीआयएन : एल२४१००एमएच१९८५पीएलसी०३६५४७

भागधारकांना सूचना

कोव्हिड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे सक्युंलर दिनांक ५ मे २०२० सहवाचता सक्युंलर दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० (एमसीए सक्युंलर्स) आणि सेबी सर्क्युंलर दिनांक १२ मे, २०२० द्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची परवानग दिली आहे.

. वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल हा कंपनी/आरटीए आणि डिपॉझिटरीजकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना कंपनीकडून इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात येईल. ३५ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट (www.bharatrealty.co.in) आणि बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर सुद्धा उपलब्ध आहे. एजीएमला हजर राहणे आणि दूरस्थ ईं–मतदानामार्फत मतदान आणि एजीएममध्ये मतदान करण्याची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

त्यानुसार कंपनीकडे तपशिल अपडेट करण्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करू शकता

- ्र १. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनी/आरटीएकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदिवलेले नाहीत ते फोलिओ क्रमांक, सर्टिफिकेट क्रमांक, भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी असा तपशिल पुरवून आणि तसेच पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यंत) मध्ये शेअर प्रमाणपत्र आणि पॅनकार्डची इमेज अपलोड करून bfilshivsai@gmail.com/rnt.helpdesk@linkintime.co.in येथे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी करू शकतात.
- डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे त्यांचे ईमेल पत्ते नॉदविण्याची विनंती करण्यात येत आहे. पुढे सभासद डीपी आयडी/काईंट आयडी, भागघारकांचे नाव, मोबाईल क्र. ईमेल आयडी असा तपशिल पुरवून bfilshivsai@gmail.com/mt.helpdesk@linkintime.co.in येथे कंपनी/आरटीएकडे त्यांचा ईमेल पत्ता तात्पुरता नोंदवू शकतात. हे स्पष्ट करण्यात येते की, ई-मेल पत्ता कायमस्वरूपी नोंद्रविण्यासाठी सभासदांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ते नोंद्रविण्याचे विनंती करण्यात येत आहे.

भारत ॲग्री फर्टी ॲण्ड रिॲल्टी लिमिटेड करित

ठिकाण : मुंबई दिनांक : २ सप्टेंबर, २०२०

(ए. जे. चकोटे) कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी (एसीएस : ५५०)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am investigating and verifying the title on behalf of m lient/s, in respect of the property more particularly described in the SCHEDULE nereunder written, which is presently owned by MR. S. S. SHINDE who is holding Five shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No. 029, having Distinctive Nos

Any persons having or claiming any right, title interest, claim and demand o whatsoever nature into or upon the said flat or any part thereof by way of sale, gift lease, lien, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at his office at Shop No. 17 Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road Andheri (West), Mumbai-400058, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and the transaction between the owner/s and my ients shall be completed. SCHEDULE OF THE RESIDENTIAL FLAT

Flat No. 701, 7th floor, 'A' Wing, Vasant Valley Raghukul C.H.S. Ltd, Plot No. B, C.T.S o. 104-B, Dindoshi, Film City Road, Malad (East), Mumbai–400097 admeasuring 332.83 square feet carpet, together with the Share Certificate No- 029, and the said building is consisting of Ground/Stilt plus Seven upper floors with lifts, situated in the F South Municipal ward, situated on the land having C.T.S. No. 104-B, in the Revenue Village-Dindoshi, Taluka-Borivali, in the Registration District of Mumbai Suburban.

Place: Mumbai. Date: 3rd September, 2020

MR. BHAVIK S. SHAH B. Com., LL.B Advocate High Court

Karda Constructions Limited

KARDA

INFORMATION REGARDING THIRTEENTHANNUAL GENERAL MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Thirteenth Annual General Meeting (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Saturday, September 26,2020 at 12:30 p.m. (IST)through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") without the physical presence of the members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 read with rules thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by Securities and Exchange Board of India "SEBI") (collectively referred as "relevant circulars", to transact the business, as set out in the Notice of AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under

section 103 of the Companies Act, 2013.

In Compliance with the Relevant Circular, Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s). The Notice of AGM is also available on the website of the Company at www.kardaconstruction.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in/ Result/ Result page being the agency appointed by the Company for providing e-voting and VC/OAVM facility for the AGM.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting").

The instruction for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the instructions detailed in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, Manner of casting vote through remote e-voting or e-voting during AGM. Procedure for registering the e-mail IDs, in case of Members of the Bank who have not registered their e-mail address

In light of the MCA Circulars, for remote E-voting, the shareholders whether holding equity shares in demat form or physical form and who have not submitted their email addresses and in consequence to whom the E-voting notice could not be serviced, may temporarily get their e-mail addresses registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Sharex Dynamic (India) Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and follow the registration process as guided thereafter.

Post successful registration of the e-mail address, the shareholder would get a soft copy of this Notice and the procedure for e-voting along with the user-id and the password to enable e-voting for this meeting. In case of any queries, shareholder may write to the Company at kcpl.mayura@gmail.com or to Registrar and Transfer

Agent at support@sharexindia.com
The 13th AGM Notice will be sent to the shareholders holding shares as on cut-off date for the dispatch in accordance with the applicable laws on their registered e-mail addresses in due course

For Karda Constructions Limited

Mayura Marathe Date: September 02, 2020 Place : Nashik Company Secretary & Compliance Officer Mem. No. ACS 44678

जाहीर नोटीस तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, गाव गौजे

तळींज. तालका-वसई. जिल्हा-पालघर येथील सर्व्हे -न.७३ पै., हिस्सा नं.८८ पै. व, क्षेत्र- ५.९७ .०० चौ. मी. माझे अशिल मे. जिवदानी होम्स ह्या भागीदारी संस्थेच्या मालकीची असुन सदर मिळकती वर 'श्रम साफल्य' नावाची सुमारे ४० वर्षापुर्वीची चाळ आहे. सदर चाळीस वसई-विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिती 'ड' ने दि. ०२.०६.२०१६ रोजीची अतिधोकादायक इमारत म्हणुन तत्काळ वापर बंद करून इमारत निष्कासित करावी अशा आशयाची नोटीस बजावली. सदर नोटीसीचे अनुपालन करणेकामी माझे अशिलांनी जागा मालक म्हणन सदर चाळीतील भाडोत्रींची बैठक घेऊन सदर चाळ लवकरात लवकर खाली करण्याचा अभिप्राय दिला. तदनंतर माझे अशिलांनी सदर भाडोत्रींना अनेकटा तोंडी तसेच लेखी सचना दिल्या त्यावर काही भाडेकरुंनी सदर खोलीचा ताबा मोडलेला आहे. परंत अजनही काही भाडेकरू जिवावर उदार होऊन सदरच्या अतिधोकादायक इमारती मध्ये राहत आहेत. सदरची बाब माझे अशिलांनी पत्राद्वारे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या देखील निदर्शनास आणुन दिली आहे. तरी सदर भाडेकरूंना सचित करण्यात येते की. या सचनेच्या प्रसिध्दी पासुनच्या ३ दिवसांच्या आत सदर खोली खाली करावी. अन्यथा भविष्यात सदर चाळ कोसळुन कोणतीही जिवितहानी व वित्तहानी झाल्यास. सद जिवितहानी व विचहानीची कोणतीही जबावटारी माये अभिलांवर राहणार नाही. याची नोंद घ्यावी. अँड . जितेश एकनाथ म्हात्रे

Public Notice

Notice is hereby given on behalf of our clients 1)Mrs. Vaishali Gajanan Vartak, 2) Mr. Deepraj Gajanan Vartak, 3) Mrs. Deepali Rupesh Thakur, who are being owners selling the property bearing Flat No. 2, 1st floor, Marie villa Building, Azad Road, Gudavali Village, Andheri , Mumbai - 400069 bearing CTS No. 89 adm about 425 sq.ft. carpet, lying and being at village Gundavali, Taluka -Andheri MSD and registration district Bandra Mumbai City within Municipal Jurisdiction K-East Ward bearing Municipal assessment Tax no. K-3539(s)5.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim , with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding upon our clients.

Place : Mumbai Date : 03-09-2020

M/S Pandey & Co.
Advocate High Court,Bombay
Room no. 58, 5th floor, Bombay Mutual Chamber (Hamam Street) Ambalal Doshi Marg, opp. Share Market post office Fort, Mumbai- 400023

AICICI PRUDENTIAL 73 MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund, ICICI Prudential Balanced Advantage Fund and ICICI Prudential FMCG Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on September 8, 2020*:

| Name of the Schemes/Plans | Dividend (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#} | NAV as on September 1, 2020 (₹ Per unit) | | | | |
|--|---|--|--|--|--|--|
| ICICI Prudential Multi-Asset Fund | | | | | | |
| Dividend | 0.1600 | 17.8872 | | | | |
| Direct Plan - Dividend | 0.0800 | 24.4345 | | | | |
| ICICI Prudential Balanced Advantage Fund | | | | | | |
| Monthly Dividend | 0.07 | 14.46 | | | | |
| Direct Plan - Monthly Dividend | 0.07 | 16.23 | | | | |
| ICICI Prudential FMCG Fund | | | | | | |
| Dividend | 6.50 | 69.84 | | | | |
| Direct Plan - Dividend | 6.50 | 108.96 | | | | |
| l | | | | | | |

\$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy.

or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day. Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Schemes would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: September 2, 2020 No. 001/09/2020

Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



बेडमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल ३१२००एमएच १९९०पी एलसी०५७८६३ नोंदणीकृत कार्यालयः ए-७०/७१/७२, स्टाईस सिन्नर, नाशिक-४२२ १९२ संपर्क क्र. ०२५५१-२४०४२०

संकेतस्थळ :www.bedmutha.com ईमेलः cs@bedmutha.com

प्तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन रेग्युलेशन २९, ३३ आणि ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक . इंडळाची सभा जून ३०, २०२० रोजीस संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष अलिप्त आणि एकत्रित) सह कंपनीचे सांविधानिक लेखापरिक्षकांद्रारे जारी केलेले मर्यादीत पनरावलोकन अहवाल इतर बाबींसह विचारात घेऊन मंजर करण्यासाठी आणि पटलावर घेण्यासाठी गुरुवार, सप्टेंबर १०, २०२० रोजी स. ११.३० वा. घेण्यात येणार आहे.

सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच <u>(www.bedmutha.com)</u> आणि स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळ http://www.bseindia.com/ आणि http://www.nseindia.com/ यावरही उपलब्ध असणार आहे.

बेडमुथा इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता सही / -

अजय टोपले कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

दिनांक : ०२.०९.२०२० स्थळ : नशिक मेंमबरशीप.क्र.: ए२६९३५



जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड

. नोंदणीकृत कार्यालय: ७३ए, एसडीएफ-III, सिप्झ, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०००९६ फोन: ०२२-४४८८४४८८, फॅक्स क्र.०२२-२८२९०६०३, वेबसाईट : www.igenesys.com ईमेल:www.investors@igenesy.com;

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८३चीएलसीओ२९१७ ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३८वी वार्षिक (एजीएम) ही कंपनी अअधिनियम, २०१३, निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर्स दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५, एप्रिल २०२० आणि १५ जून २०२० आणि सेबी लिस्टिंग रेयुन्हानसन्वया प्रचोचन तरतुदीच्या अनुपालनात ३८व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सोमवार, २८ नोव्हेंबर २०२० रोजी दु. ४.०० वा. घेण्यात येणार आहे. कंपनीने सेंट्रल डिपॉझिस्टी सर्व्हिसेसे लि. द्वारे पुरविलेल्या व्हीसी सुविधेमार्फत ३८व्या एजीएममध्ये सभासदांना सहभागी घेण्याची सुविधा पुरविली आहे. ft) सूचनेसह वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी किंवा डिपॉझिस्टरी पार्टिसिपटसुकडे ईं-मेल आयडी

पुरानार वात्राच्या अवस्थाता राज्याच्या स्थाप कार्याच्या वात्राच्या वात्राच्या वार्याच्या स्थाप्य एक प्राच्या न नोदिविलेला सभासदांना पाठिषण्यात येईल, ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडी नोदिविलेले नाहीत आणि डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत त्यांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत डिपॉझिटरीकडे ते नोंदविण्याची आणि ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत त्यांना कंपनीचे आटिए लिंगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडे investor@bigshareonline.com येथे नोंदविण्याची विनंती

गी) सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट (www.igenesys.com) किंवा स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bsindia.com) आणि गैंदान स्टॉक एक्स्चेज ऑफ इंडिया (www.nsein-dia.com) सेंट्रल डिपॉझिटरी सर्ल्हिंसेस (इंडिया) लिमिटेडची वेबसाईट (www.evotingindia.com) येथून डाऊनलोड करता थेईल सभासद www.igenesys.com थेथे ईमेल करून त्याच्या प्रतीसाठी विनंती करू शंकतात. ो) कंपनी दूरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदान दोन्ही मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमागे त्यांचा मतदानाचा हक्क वापरण्याची सुविधा तिच्या सभासदांना प्रविणार आहे. ई-मतदान प्रक्रियेसह प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल्य

माहिती ३८व्या एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल ई-मतदानाच्या संदर्भातील कोणतीही चौकशी किंवा माहितीकरिता कृपया फ्रिक्वेटली आस्वड क्वेस्वन (एमएक्यज) चा संदर्भ घ्यावा आणि ई-मतदान मॅन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत येथे www.evotingIndia. com उपलब्ध आहे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ईमेल पाठवावा किंवा टोल फ्री क्र. १८०० २००-५५३३ वर फोन करावा.

आणि त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत अशा सभासदांना ई-मतदाना मार्फत त्यांचे मतदान करण्यार्च

जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड करिता विनीत चोप्र

व्हाईस प्रेसिंडड-लिगल आर् कंपनी सेक्रेटरी



CIN: L74120MH1985PLC035308 नोंदणीकृत कार्यालयः गोदरेज वन, ५वा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्धृतगती महामार्ग, विकोळी (पूर्व), मुंबई – ४०० ०७९. टेलिफोन नं: +९१ २२ ६१६९ ८५०० फॅक्स नं: +९१ २२ ६१६९ ८८८८ ई-मेल: secretarial@godrejproperties.com; वेबसाईट: www.godrejproperties.com

<u>सूचना</u>

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ व त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्ड (सूचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ मधील अधिनियम ६० यांअनुसार, येथे सूचना देण्यात येत आहे की कंपनीने व्याज प्रदान करण्यासाठी व प्रत्येकी १०,००,००० रुपये दर्शनी मूल्याच्या ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढणाऱ्या खाजगी प्लेसमेंट तत्त्वावरील ५००० असुरक्षित सूचीबद्ध रेटेड विमोचनीय अपरिवर्तनीय कर्जरोखे (डिबेंचर्स) मालिका-। यांच्या विमोचनासाठी गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२० ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

गोदरेज प्रॉपर्टीज् लिमिटेड करिता स्वाक्षरी

तारीख: १ सप्टेंबर, २०२० सुरेंदर वर्मा कंपनी सेक्रेटरी आणि चीफ लिगल ऑफिसर

VASANT INVESTMENT CORPORATION LIMITED

Regd. Office - 1017, Raheja Chambers, 213, Nariman Point, Mumbai - 400021 CIN-U65990MH1939PLC145609

NOTICE OF THE 81ST ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 81st Annual General Meeting (AGM) of the members of Vasant Investment Corporation Limited will be held on Monday, September 28, 2020 at 12.00 P.M. through Video Conferencing ("VC")to transact the business set out in the Notice of the 81ST AGM in compliance with the applicable provisions of the companies Act, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA).

Electronic copies of the Notice of the 81st AGM, procedure and instructions for e-voting and the Annual Report 2019-20 have been sent to all the members whose email IDs are

registered with the Company The Notice of the 81st AGM and the Annual Report 2019-20 are also available on the

website of the company at www.vicl.net.in The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 24, 2020 to Monday, September 28, 2020 (both days inclusive).

Remote e-voting period commences on Wednesday, September 23, 2020 (9.00 a.m) and

end on Sunday, September 27, 2020 (5.00 p.m).

Updating email id, mobile number & bank mandate ofshareholders

The Company requests all its shareholders to register their email addresses and mobile number as per the laid down procedure. This will facilitate the Company for sending Annual Report, Notice of General Meeting and any other important com In addition to this shareholders are also requested to update their Bank Mandate and opt

for receiving any future dividends through electronic mode.

स्थळ: मुंबई

Registration Procedure: Shareholders holding shares in physical form are requested to update their email address by sending an e-mail at vicild1939@qmail.com. Signed requests letter mentioning the Name, Folio No, E-mail ID, Mobile Number, complete address along with self-attested proof of any document (such as Aadhaar Card or Driving license or Voting Card or Passport) to the Company's Registered Office at 1017, Raheja Chambers, 213, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021.

For any clarification, please contact Shri Santosh Sawant and Mr. Prashant Parab Phone 022-22023036 022-22871678

Vasant Investment Corporation Limited



दिनांक : ९ ऑगस्ट, २०२०

ठिकाण : मुंबई

Invesco Asset Management (India) Pvt. Ltd. (CIN: U67190MH2005PTC153471)

2101-A, 21st Floor, A Wing, Marathon Futurex, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.

Telephone: +91 22 6731 0000 Fax: +91 22 2301 9422 Email: mfservices@invesco.com www.invescomutualfund.com

NOTICE CUM ADDENDUM

Addendum to the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) of Scheme(s) of Invesco Mutual Fund and Statement of Additional Information of Invesco Mutual Fund

Notice is hereby given to all the investors / unit holders that Invesco Trustee Pvt. Ltd. (the Trustee to Invesco Mutual Fund) ("the Trustees") has decided to carry out following changes to Scheme Information Document(s) ("SIDs") and Key Information Memorandum(s) ("KIMs") of Schemes of Invesco Mutual Fund ("the Fund"), as applicable, and Statement of Additional Information ("SAI") of the Fund:

1. Change in Key Personnel:

'PMS') will be designated as Fund Manager -

Equity of Invesco Asset Management (India) Pvt. Ltd. (Mutual Funds Division) w.e.f. September 3, 2020. The following details of Mr. Amit Nigam shall be included in the SAI of the Fund:

| Name | Age (Yrs) | Designation | Educational Qualification | Total No. of Years of Experience/ Type & Nature of Experience | Brief Experience |
|-------------------|--------------|--------------------------|-------------------------------|---|--|
| Mr. Amit Nigam | 46 | Fund Manager - Equity | B.E. (Mechanical), PGDM | More than 20 years of experience in the Indian equity markets | September 3, 2020 - till date Invesco Asset Management (India) Pvt. Ltd. (Mutual Funds Division) |
| | | | | | April 18, 2018 - September 2, 2020 Head - PMS - Invesco Asset Management (India) Pvt. Ltd. |
| | | | | | October 1, 2014 - April 2, 2018 Head of Equities - Essel Finance AMC Ltd. |
| | | | | | May 6, 2005 - October 11, 2013 Fund Manager - BNP Paribas Asset Management India Pvt. Ltd. |

2. Change in Fund Management Responsibilities:

Pursuant Mr. Amit Nigam moving to Mutual Funds division, the details of changes in the Fund Management responsibilities are as follows:

| Sr. # | Name of the Scheme(s) | Name of Existing Fund Manager(s) | Name of New Fund Manager(s) |
|--------------------------------------|-----------------------------|---|---|
| 1. | Invesco India Largecap Fund | Mr. Nitin Gosar | Mr. Amit Nigam & Mr. Nitin Gosar |
| 2. Invesco India Tax Plan | | Mr. Dhimant Kothari | Mr. Amit Nigam & Mr. Dhimant Kothari |
| 3. Invesco India Equity Savings Fund | | For Equity: Mr. Dhimant Kothari For Debt: Mr. Krishna Cheemalapati | For Equity: Mr. Amit Nigam & Mr. Dhimant Kothari For Debt: Mr. Krishna Cheemalapati |
| 4. Invesco India Multicap Fund | | Mr. Taher Badshah & Mr. Pranav Gokhale | Mr. Pranav Gokhale & Mr. Amit Nigam |
| 5. Invesco India Infrastructure Fund | | Mr. Pranav Gokhale & Mr. Neelesh Dhamnaskar | Mr. Amit Nigam & Mr. Neelesh Dhamnaskar |

3. Processing of instalment under Daily Frequency of Systematic Transfer Plan ("STP") Facility:

Nigam shall be added in the respective SIDs of the above-mentioned Scheme(s).

The above changes will be effective from **September 3, 2020.**

Date: September 2, 2020

The instalment under daily frequency of STP facility will be processed only if it is a Business Day for source scheme as well as target scheme.

Accordingly, the write up of existing Fund Manager(s), as applicable, shall be deleted and the write up of Mr. Amit

All other features, terms & conditions for daily frequency under STP facility will remain unchanged. The Trustees reserves the right to change / modify the features of above-mentioned facility at a later date. The above change will be effective from **September 7, 2020.**

Pursuant to above changes, necessary changes will be carried out at relevant places in SIDs and KIMs of the Fund, as applicable and SAI of the Fund. All other terms & conditions of the SIDs and KIMs of the scheme(s) of the Fund, as applicable, and SAI of the Fund

will remain unchanged. This addendum forms an integral part of the SIDs and KIMs of the scheme(s) of the Fund, as applicable, and SAI of the Fund, as amended from time to time.

> For Invesco Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager for Invesco Mutual Fund)

Saurabh Nanavati

Chief Executive Officer

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.